

२०२३-२४ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले  
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ०२ सप्टेंबर, २०२४

- वाचावे : १) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग, क्र.पीटीसी - २९६१/एफ,  
दिनांक १२ जानेवारी, १९६२.
- २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०१०/(९०/९०) /  
साशि-१, दिनांक १३ जून, २०११
- ३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र.संकीर्ण-२०१२/सं.क्र.२४८/१२/टीएनटी-२,  
दिनांक ०४ सप्टेंबर, २०१४.
- ४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/  
टीएनटी-४, दिनांक २८ जून, २०२२.
- ५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७(ङ)/  
टीएनटी-४, दिनांक २१ ऑगस्ट, २०२४.
- ६) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.शिसं/  
राशिपु/२०२३-२४/अ-२/विद्या शाखा/४७३८, दिनांक ३० ऑगस्ट, २०२४.

#### प्रस्तावना :-

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

२. राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

३. सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

## शासन निर्णय :-

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०९+१\* शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.

अ.क्र.	प्रवर्ग	पुरस्कार संख्या
१	प्राथमिक	३८+१*
२	माध्यमिक	३९
३	आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)	१९
४	थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार	८
५	विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)	२
६	दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक	१
७	स्काऊट/गाईड (१+१)	२
एकूण पुरस्कार संख्या		१०९+१*

\* वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला पुरस्कार सन (२०२२-२३).

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे या सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ ते ७ प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर, २०२४ या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९०२१७४८९८०३२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(तुषार महाजन)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम भवन, मर्झबान रोड, मुंबई
- ३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक / प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
- ४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे .
- ५) संचालक (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती) ,पुणे.

- ६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे .
- ७) श्री. सुहास पेडणेकर, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत.
- ८) श्रीमती रेवती श्रीनिवासन, प्राचार्या, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ठाणे यांना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत.
- ९) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
- १०) सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) / सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, मुंबई.
- ११) आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
- १२) राज्य मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य स्काऊटस् आणि गाईडस्, ७९एफ रोड, मरिन लाईन्स, मुंबई-०२
- १३) सर्व जिल्हाधिकारी / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १४) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- १५) संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना राज्यातील वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी तसेच दूरदर्शन व आकाशवाणी या माध्यमाद्वारे प्रसिद्धीसाठी अग्रेषित.
- १६) पुरस्कार विजेते शिक्षक, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत.
- प्रत माहितीस्तव अग्रेषित,**
- १) मा.राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मा. मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई .
- ३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मा.उप मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, शालेय शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व माननीय विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य
- ८) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग/नियोजन विभाग/ग्राम विकास
- ९) विभाग/आदिवासी विकास/यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- १०) निवड नस्ती, कार्यासन टीएनटी-४

परिशिष्ट-१

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी  
राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या प्राथमिक शिक्षकांची यादी

अ. क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती सविता संदीप जगताप	सहाय्यक शिक्षक	देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक ०१, गोवंडी, मुंबई ४०० ०४३	मुंबई उत्तर
२	श्रीमती आशा अशोक ब्राह्मणे	सहाय्यक शिक्षक	मढ मराठी मुंबई पब्लीक स्कूल भास्कर भोपी मार्ग, मढजेही, मालाड (पश्चिम) मुंबई ४०००६९	मुंबई दक्षिण
३	श्रीमती पूर्वा प्रविण संखे	सहाय्यक शिक्षक	मुंबई पब्लिक स्कूल मालाड कन्या उच्च प्राथमिक मराठी शाळा नेमानी प्लॉट, एस. व्ही रोड, मालाड (पश्चिम) मुंबई -४०००६४	मुंबई पश्चिम
४	श्री. लक्ष्मण महादेव घागस	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तोंडली केंद्र शिरवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे ४२१४०९	ठाणे
५	श्री. सचिन परशुराम दरेकर	सहाय्यक शिक्षक	रायगड जिल्हा परिषद शाळा गोळेगणी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड ४०२ ३०३	रायगड
६	श्रीमती शिल्पा बळवंत वनमाळी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा केंद्र सावटे तालुका डहाणू जिल्हा पालघर ४०१ ६०२	पालघर
७	श्री. सचिन शिवाजीराव बेंडभर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे	पुणे
८	श्रीमती पलवी रमेश शिरोडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवे धावडे तालुका -हवेली जिल्हा पुणे	पुणे
९	श्रीमती शुभांगी भाऊसाहेब शेलार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव मराठी मुली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
१०	श्री. राहुल काशिनाथ सुरवसे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.	सोलापूर

१०२०२४

११	श्री. प्रदीप अमृत देवरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोकडदरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ४२२ ३०३	नाशिक
१२	श्री. कैलास गोविंदा वाघ	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे ४२५४०७	धुळे
१३	श्री. रविंद्र भाईदास पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा, तालुका शहादा, जिल्हा नंदूरबार ४२५४२२	नंदूरबार
१४	श्री. संदिप जगन्नाथ पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालगाव (म.) तालुका जामनेर जिल्हा जळगाव ४२४ २०६	जळगाव
१५	श्रीमती पुष्पा सुभाष गायकवाड	सहाय्यक शिक्षक	महानगरपालिका श्रीम. लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, जरगनगर, कोल्हापूर लेआऊट नंबर ४ बाबा जरगनगर, जिल्हा, कोल्हापूर ४१६०९३	कोल्हापूर
१६	श्री. रुपेश लक्ष्मण जाधव	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ४१५ ५०९	सातारा
१७	श्री. अमोल किसन हंकारे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा नंबर. २ कुची तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली ४१६ ४०५	सांगली
१८	श्री. सुभाष भाऊ चोपडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करक नंबर १ तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी ४१६ ७०४	रत्नागिरी
१९	श्री. जक्कापा दशरथ पाटील	सहाय्यक शिक्षक	पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग ४१६ ५११	सिंधुदुर्ग
२०	श्रीमती वर्षा बाबुराव देशमुख	सहाय्यक शिक्षक	पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, सातारा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर
२१	डॉ. गोधाजी सोपानराव कापसे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झिरपी तांडा वसंतनगर केंद्र झिरपी तालुका अंबड जिल्हा जालना	जालना

2020-21

२२	श्रीमती जया किसन इगे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलनाथपुर केंद्र मोहा तालुका परळी जिल्हा बीड	बीड
२३	श्री. रामकिशन सदाशिवराव भोसले	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड(बुद्रुक) तालुका जिल्हा परभणी	परभणी
२४	श्री गजानन कोडीवा चौधरी	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी खुर्द पोस्ट पार्डी बुद्रुक तालुका वसमत जिल्हा हिंगोली	हिंगोली
२५	डॉ.स्मिता विजय मामीलवाड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणूसमारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर	लातूर
२६	श्री. मिलिंद पुंडलिकराव जाधव	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक कन्या शाळा भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड	नांदेड
२७	श्री. बल्लीराम सुधाकर घोरवाडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाण तांडा मुळज तालुका उमरगा जिल्हा धाराशिव ४९३ ६०६	धाराशिव
२८	श्रीमती ज्योती अंबिकराव कोहळे	सहाय्यक शिक्षक	पीएमश्री लाल बहादूर हिंदी प्राथमिक व माध्यमिक शाळा, महानगरपालिका नागपूर, हनुमाननगर जिल्हा नागपूर ४४० ००९	नागपूर
२९	श्री. कैलास प्रताप चव्हाण	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरना तालुका तुमसर जिल्हा भंडारा	भंडारा
३०	श्री. दिनेशकुमार रामदास अंबादे	सहाय्यक शिक्षक	शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय गोरेगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया ४४१ ८०९	गोंदिया
३१	श्रीमती मालती भास्कर सेमले	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोखाला तालुका सावली जिल्हा- चंद्रपूर	चंद्रपूर
३२	श्री. आशिष अशोक येलेवार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव रे. तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली ४४२ ६०३	गडचिरोली
३३	श्रीमती दिपाली सतिश सावंत	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर (बाई) तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा	वर्धा

*Sanjivani*

३४	श्री .श्रीकृष्ण चंदू चव्हाण	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कासारखेडा (हिं) पंचायत समिती धामणगाव रेल्वे, जिल्हा - अमरावती-४४४ ७०९	अमरावती
३५	श्रीमती मनिषा मधुसुदन शोजोळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाचमोरी पोस्ट सुकोडा जुना तालुका जिल्हा अकोला	अकोला
३६	श्रीमती मिनाबाई पांडुरंग नागराळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव तालुका वाशिम जिल्हा वाशिम	वाशिम
३७	श्रीमती मिनाक्षी अशोकराव सरदेशमुख	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्रशाळा ,पाडळी आयएसओ तालुका जिल्हा बुलढाणा ४४३ ००९	बुलढाणा
३८	श्री विजय उत्तमराव वाघ	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, बट्बोरी, पंचायत समिती कळंब, जिल्हा यवतमाळ	यवतमाळ

*09/01/2021*

\*\*\*\*\*

परिशिष्ट-२

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या माध्यमिक शिक्षकांची यादी.				
अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती रमिता नंदकिशोर शिपुरकर	सहाय्यक शिक्षक	एच के गिडवाणी कॉर्सोपॉलिटन इंग्लिश हायरस्कूल अँड ज्युनियर कॉलेज १३१ गुरुगोविंद सिंग मार्ग, मुंबई कॉलनी, तालुका कुरुक्षेत्र, मुंबई उत्तर ४०००८२	मुंबई उत्तर
२	श्रीमती पौर्णिमा सचिन माने	सहाय्यक शिक्षक	के. एम. एस.डॉ.शिरोडकर हायरस्कूल, १४२/१४९ डॉ.बोर्जेस रोड कैर्झरम रुग्णालयाजवळ परेल पूर्व, मुंबई	मुंबई दक्षिण
३	श्री. रजनीकांत रुपशंकर भट्ट	सहाय्यक शिक्षक	भवन्स कनिष्ठ महाविद्यालय मुंशी नगर अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५८	मुंबई पश्चिम
४	श्रीमती अरुणा निखिल पंड्या	मुख्याध्यापक	श्री राम वेलफेर सोसायटीज हायरस्कूल श्री राम नगर, उपासरा लेन, ऑफ एस.वी.रोड, अंधेरी (पश्चिम), तालुका अंधेरी जिल्हा मुंबई उपनगर ४०० ०५८	मुंबई पश्चिम
५	श्री मनोज शालीग्राम महाजन	सहाय्यक शिक्षक	आय इ एस नवी मुंबई हायरस्कूल जिल्हा ठाणे	ठाणे
६	श्रीमती रंजना दिलीप देशमुख	मुख्याध्यापक	अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कर्जत तालुका कर्जत जिल्हा रायगड	रायगड
७	श्री रामकृष्ण राजाराम पाटील	सहाय्यक शिक्षक	पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर	पालघर
८	डॉ. सुनिता विश्वेश्वर सपाटे	सहाय्यक शिक्षक	विद्या प्रसारिणी सभेचे भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवाजीनगर पुणे जिल्हा पुणे ४११ ००५	पुणे
९	श्री रावसाहेब मधुकर चौधरी	सहाय्यक शिक्षक	आप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे तालुका भोर जिल्हा पुणे ४१२ २०५	पुणे

*गोपनीय*

१०	श्री उमेश गोपीनाथ घेरीकर	सहाय्यक शिक्षक	पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगांव तालुका शेवगांव, जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
११	श्री तात्यासाहेब शिवाजी काटकर	सहाय्यक शिक्षक	सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ४१३ १०९	सोलापूर
१२	श्री किरण रामगीर बावा	सहाय्यक शिक्षक	टी आर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दाभाडी, तालुका मालगाव, जिल्हा नाशिक ४२३ २०९	नाशिक
१३	श्री अविनाश काशिनाथ पाटील	सहाय्यक शिक्षक	बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी तालुका जिल्हा धुळे	धुळे
१४	श्री उमेश अशोक शिंदे	सहाय्यक शिक्षक	श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परदेशी पूरा पोर्ट ऑफिसजवळ नंदुरबार जिल्हा नंदुरबार	नंदुरबार
१५	श्रीमती अश्विनी योगेश कोळी	सहाय्यक शिक्षक	भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी तालुका यावल जिल्हा जळगांव	जळगांव
१६	श्री सागर पांडुरंग वातकर	सहाय्यक शिक्षक	उषाराजे हायस्कूल, राजारामपुरी १ ली गळी, कोळ्हापूर जिल्हा कोळ्हापूर	कोळ्हापूर
१७	श्री प्रमोद रमेश राऊत	सहाय्यक शिक्षक	श्री यमाई श्री निवास विद्यालय व राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज औध तालुका खटाव जिल्हा सातारा	सातारा
१८	श्री विठ्ठल महादेव मोहिते	सहाय्यक शिक्षक	श्रीमती कोळाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल, हरीपूर तालुका मिरज जिल्हा सांगली ४१६ ४१६	सांगली
१९	डॉ. महादेव साताप्पा खोत	सहाय्यक शिक्षक	छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे, तालुका खेड, जिल्हा - रत्नागिरी ४१५ ७०९	रत्नागिरी
२०	श्री आनंदा लक्ष्मण बामणीकर	सहाय्यक शिक्षक	दोडामार्ग इंगिलश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६ ५१२	सिंधुदुर्ग
२१	डॉ. जिजा नारायण शिंदे	सहाय्यक शिक्षक	देवगिरी ज्युनिअर कॉलेज रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजी नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर

०३०८०८१

२२	डॉ. शिवनंदा उमाजीराव मेहेत्रे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, जालना तालुका जिल्हा जालना ४३१ २०३	जालना
२३	श्रीमती पद्मजा शरदराव हम्पे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा तालुका जिल्हा बीड ४३१ १२६	बीड
२४	श्री सुमित मधुकरराव लांडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाघाळा, तालुका पाथरी जिल्हा परभणी ४३१ ५४१	परभणी
२५	श्री प्रविण गोपाळराव शेळके	मुख्याध्यापक	बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली	हिंगोली
२६	श्रीमती अनिता मारोतीराव खडके	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्रशाला भादा तालुका औसा जिल्हा लातूर ४१३ ५२०	लातूर
२७	डॉ. प्रज्ञानकुमार पुरुषोत्तमराव भोजनकर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड	नांदेड
२८	श्री रामकृष्ण व्यंकटराव पाटील	सहाय्यक शिक्षक	श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जेवळी एन तालुका लोहारा जिल्हा धाराशिव ४१३ ६०८	धाराशिव
२९	श्री उल्हास वामनराव इटानकर	सहाय्यक शिक्षक	स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर ४४१ ४०९	नागपूर
३०	श्री विलास भिवराज लांजेवार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुक्काम पोस्ट एकोडी तालुका साकोली जिल्हा भंडारा ४४१ ८०२	भंडारा
३१	श्री घनश्याम देवचंद पटले	सहाय्यक शिक्षक	श्री तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, भोसा पोस्ट कालीमाटी तालुका आमगांव जिल्हा गोंदिया ४४१ ९०२	गोंदिया
३२	श्री धर्मराज रामकृष्ण काळे	सहाय्यक शिक्षक	सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचिंदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर ४४२ ९०८	चंद्रपूर
३३	श्रीमती संध्या शेषराव येलेकर	सहाय्यक शिक्षक	राणी दुर्गावती कन्या विद्यालय, तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली ४४२ ६०५	गडचिरोली

गोंदिया

३४	डॉ. गिरीश विठ्ठलराव वैद्य	सहायक शिक्षक	सुशील हिमतसिंगका विद्यालय, महिला आश्रम सेवाग्राम रोड वर्धा तालुका जिल्हा वर्धा ४४२ ००९	वर्धा
३५	श्री शरद वसंतराव गढीकर	सहायक शिक्षक	चंद्रभानजी विद्यालय कुँड सर्जापूर तालुका जिल्हा अमरावती ४४४ ८०९	अमरावती
३६	श्री आनंद विठ्ठलराव साधू	मुख्याध्यापक	महाराष्ट्र माध्यमिक शाळा, केडिया प्लॉट्स, जठारपेठ रोड, अकोला तालुका जिल्हा अकोला ४४४ ००५	अकोला
३७	श्री शरद दत्तराव देशमुख	सहायक शिक्षक	श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम तालुका जिल्हा वाशिम ४४४ ५०५	वाशिम
३८	श्री संजय रामचंद्र सावळे	सहायक शिक्षक	श्री. अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा	बुलढाणा
३९	श्री वैभव भैय्यासाहेब जगताप	सहायक शिक्षक	जिजामाता कन्या विद्यालय नेर तालुका नेर जिल्हा यवतमाळ ४४५ १०२	यवतमाळ

०८०७०१८२

\*\*\*\*\*

परिशिष्ट-३

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) शिक्षकांची यादी

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री सुधीर पुंडलिक भोईर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा रातांधळे मुक्काम पोस्ट रातांधळे तालुका शहापूर जिल्हा ठाणे	ठाणे
२	श्री सचिन परशराम शिंदे	सहाय्यक शिक्षक	श्रमजीवी जनता विद्यामंदिर पोशीर तालुका कर्जत जिल्हा रायगड ४१० ९०९	रायगड
३	श्री रवींद्र मंगीलाल जाधव	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा दाभोण पाटीलपाडा पोस्ट रणकोळ तालुका डहाणू जिल्हा पालघर ४०९ ६०७	पालघर
४	श्रीमती अलका सुनिल उंडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा आमोऱी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे	पुणे
५	श्रीमती पुष्या शिवराम लांडे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिळवंडी, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर	अहमदनगर
६	श्री खंडू नानाजी मोरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर, मुक्काम पोस्ट खामखेडा तालुका देवळा जिल्हा नाशिक ४२३ ३०९	नाशिक
७	श्री गुलाब रमाजी दातीर	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळेगाव काजी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक ४२२ २०२	नाशिक
८	श्री उमाकांत हिरालाल गुरव	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहिदा, पोस्ट पळासनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ४२५ ४०५	धुळे
९	श्री ओमशेखर वैजीनाथ काळा	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्रशाळा, पाचोराबारी तालुका जिल्हा नंदुरबार ४२५ ४१२	नंदुरबार
१०	श्रीमती सपना सयाजीराव हिरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद शाळा अंबापूर तालुका जिल्हा नंदुरबार ४२५ ४१२	नंदुरबार

30/01/2024

११	श्री दिलीप श्रावण पाटील	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आभोडा बुदुक तालुका रावेर जिल्हा जळगांव ४२५ ५०८	जळगांव
१२	श्रीमती मीरा गोविंदराव परोडवाड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद केंद्र शाळा करंजी मुक्काम पोस्ट करंजी तालुका माहूर जिल्हा नांदेड ४३१ ८०५	नांदेड
१३	श्री घनश्याम झाडूजी सर्याम	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, झिंजेरिया पोस्ट देवलापार तालुका रामटेक, जिल्हा नागपूर	नागपूर
१४	श्री संदीप ईश्वरदास तिडके	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, सावली तालुका देवरी जिल्हा गोंदिया ४४१ ९०२	गोंदिया
१५	श्री दिपक अर्जुन गोतावळे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा, टेकामांडवा पंचायत समिती- जिवती जिल्हा - चंद्रपूर ४४२ ९०८	चंद्रपूर
१६	श्री श्रीकांत गटख्या काटेलवार	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळवी केंद्र गट्टा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली ४४२ ७०४	गडचिरोली
१७	श्री जितेंद्र गाविंदा रायपुरे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कारवाफा पंचायत समिती धानोरा जिल्हा गडचिरोली ४४२ ६०६	गडचिरोली
१८	श्री प्रमोद रमेशराव दखने	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचखेडा तालुका चिंचलदरा जिल्हा अमरावती ४४४ ७१७	अमरावती
१९	श्री विलास कवडुजी राठोड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा बा.केंद्र शिबला, पंचायत समिती झरी जामणी, जिल्हा यवतमाळ	यवतमाळ

\*\*\*\*\*

परिशिष्ट-४

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड  
समितीने शिफारस केलेल्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका  
पुरस्कार यादी

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	विभाग
१	श्रीमती गौरी राजेंद्रकुमार शिंदे	सहाय्यक शिक्षक	गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक विद्यालय मुंबई दूरदर्शन कॉलनी, गोकुळधाम, गोरेगाव पूर्व मुंबई ४०००६५	मुंबई
२	श्रीमती सुनिता भाऊसाहेब इंगळे	सहाय्यक शिक्षक	नगरपालिका शाळा क्रमांक ६ कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर	पुणे
३	श्रीमती दिपाली सुकलाल आहिरे	सहाय्यक शिक्षक	शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय नाशिक तालुका जिल्हा नाशिक ४२२ ००२	नाशिक
४	श्रीमती अंजली शशिकांत गोडसे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा ४९५ ५१४	कोल्हापूर
५	श्रीमती रत्नमाला एकनाथ शेळके	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरजवळ केंद्र पिंगळी तालुका जिल्हा परभणी ४३१ ४०२	छत्रपती संभाजीनगर
६	श्रीमती सुनंदा मधुकर निर्मले	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव ४९३ ६०९	लातूर
७	श्रीमती सुलक्षणा प्रमोद गायकवाड	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहाळा( रै) पंचायत समिती पोंभुर्णा जिल्हा - चंद्रपुर ४४२ ४०९	नागपूर
८	श्रीमती सुनिता शालीग्रामजी लहाने	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाढोणा, पोस्ट खैरी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती	अमरावती

\*\*\*\*\*

परिशिष्ट-५

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठीराज्य निवड समितीने शिफारस केलेल्या विशेष शिक्षक कला शिक्षकांची यादी				
अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री राजेश भिमराज सावंत	सहाय्यक शिक्षक	श्री डीडी बिटको बॉईज हायरस्कूल व ज्युनियर कॉलेज, सि बी एस जिल्हा न्यायालयासमोर जुना आग्रा रोड तालुका नाशिक जिल्हा नाशिक ४२२ ००९	नाशिक

\*\*\*\*\*

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या विशेष शिक्षक क्रीडा शिक्षकांची यादी				
अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती नीता अनिल जाधव	सहाय्यक शिक्षक	पंतनगर महानगरपालिका इंग्रजी शाळा, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०००७५	मुंबई

\*\*\*\*\*

परिशिष्ट-६

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक पुरस्कार यादी

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री संतोष मंगरु मेश्राम	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराळपेठ, तालुका - गोंडपिपरी जिल्हा - चंद्रपुर ४४२७०२	चंद्रपुर

०९०७८१८८

\*\*\*\*\*

परिशिष्ट-७

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या स्काऊट शिक्षकांची यादी				
अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री. भालेकर सुखदेव विष्णु	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद प्राथमिक शाळ, चव्हाणवाडी पोस्ट काटगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ४१३ ६०३	धाराशिव

\*\*\*\*\*

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या गाईड शिक्षकांची यादी				
अ.क्र	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्रीमती शुभांगी हेमंत पांगरकर	सहाय्यक शिक्षक	श्री सरस्वती भुवन प्रशाला सरस्वती कॉलनी औरंगपुरा संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर

अभिनव

\*\*\*\*\*

परिशिष्ट-१\*

शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२३/प्र.क्र.९५/टीएनटी-४

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३ साठी राज्य निवड  
समितीने शिफारस केलेल्या वर्धा जिल्हा न्यायालयीन प्रकरण प्राथमिक शिक्षकांची यादी

अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१.	श्री शरद गोपाळराव ढगे	सहाय्यक शिक्षक	जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती केंद्र पोहणा तालुका हिंगणधाट जिल्हा वर्धा ४४२३०७	वर्धा

*Omard*

\*\*\*\*\*